



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ४, अंक १६७(२)]

बुधवार, डिसेंबर २६, २०१८/पौष ५, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४५९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ डिसेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र विजेच्या विक्रीवरील कर अधिनियम, १९६३.

क्रमांक वीविक. २०१८/प्र.क्र. १६१/ऊर्जा-१.—महाराष्ट्र विजेच्या विक्रीवरील कर अधिनियम, १९६३ (१९६३ चा महा. २१) च्या कलम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि या संदर्भात त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि शासन अधिसूचना क्रमांक सौरप्र २००१५/प्र.क्र. ४८/ऊर्जा-१, दिनांक २१ एप्रिल २०१५ चे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे दिनांक १ जानेवारी २०१९ पासून खालील सारिणीच्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या क्षेत्रामध्ये विद्युत उपक्रमाने विकलेल्या विजेच्या प्रत्येक यनिटवर उक्त सारिणीच्या स्तंभ (३) येथे नमूद केलेले दर विनिर्दिष्ट करीत आहे.

सारणी

| अ. क्र. (१) | क्षेत्र (२) | वीज विक्री कराचे दर (३) |
|----------------|--|----------------------------|
| १ | टाटा पॉवर कंपनी, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड व बृहन्मुंबई विद्युत प्रवठा आणि परिवहन उपक्रम यांना मंजूर केलेल्या वितरण परवान्यातील क्षेत्रामध्ये वीज विक्रीबाबत.— | |
| | (क) औद्योगिक आणि व्यापारी ग्राहक | ३४.०४ पैसे प्रती यनिट |
| | (ख) औद्योगिक आणि व्यापारी ग्राहक व्यतिरिक्त | २६.०४ पैसे प्रती यनिट |
| २ | महाराष्ट्र राज्य वीज वितरण मर्यादित कंपनीच्या वितरण परवान्यातील शहरी क्षेत्रामध्ये औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना वीज विक्रीबाबत. | १९.०४ पैसे प्रती यनिट |
| ३ | राज्यातील अन्य क्षेत्रामध्ये वीज विक्रीबाबत.— | |
| | (क) औद्योगिक आणि व्यापारी ग्राहक | १८ पैसे प्रती यनिट |
| | (ख) औद्योगिक आणि व्यापारी ग्राहक व्यतिरिक्त | निरंक |

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्र. पुं. बडगेरी,
शासनाचे उप सचिव.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th December 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA TAX ON SALE OF ELECTRICITY ACT, 1963.

No. VVK-2018/CR-161/Energy-1.—In exercise of the powers conferred by section 3 of the Maharashtra Tax on Sale of Electricity Act, 1963 (Mah. XXI of 1963) and of all other powers enabling it in that behalf, and in supersession of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, SRP. 20015/CR-48/NRG-1, dated the 21st April 2015, the Government of Maharashtra hereby, specifies, with effect from the 1st January 2019, the rates mentioned in column (3) of the Table appended hereto, to be the rates at which the tax shall be levied per unit of electricity sold by the power utility to the consumers in the areas mentioned in column (2) of the said Table.

TABLE

| Sr. No. (1) | Area (2) | Rate of Tax Payable (3) |
|----------------|--|----------------------------|
| 1 | In the areas covered under the licence granted to Tata Power Company, Adani Electricity Mumbai Limited and Brihan Mumbai Electricity Supply and Transport Undertaking,— | |
| | (a) in respect of sale of electricity to industrial or commercial consumers. | 34.04 paise per unit. |
| | (b) in respect of sale of electricity to consumers other than industrial or commercial consumers. | 26.04 paise per unit. |
| 2 | In City areas covered under the licence granted to Maharashtra State Electricity Distribution Company Limited, in respect of sale of electricity to the Industrial and commercial Consumers. | 19.04 Paise per unit. |
| 3 | In any other area in the State,— | |
| | (a) in respect of sale of electricity to industrial or commercial consumers. | 18 paise per unit. |
| | (b) in respect of sale of electricity to any other consumers other than industrial or commercial consumers. | Nil. |

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. P. BADGERI,

Deputy Secretary to Government.